

मिरा भाईंदर महानगरपालिका

मुख्य कार्यालय, भाईंदर (प.),

हनुमंती शिवाजी महाराज मार्ग, ता. जि. ठाणे - ४०१ १०१.



जा. क्र. मि.भा./मनपा/नं./- 3211 / 2013-17 दिनांक :- ०८/११/२०१३.

प्रति,

जमीन/जागायालक - श्रीमती अशुभतीजन भोगेराव इलाल, श्रीमती गंगबाई विष्णू विठ्ठल

अधिकार पत्रधारक - श्रीमती स्नेहल बापूराव कलानीया

दारा - बाळकृष्णराव - से. अनिश टॉन्क अष्टे

विषय :- मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील भौजे - घोडखंदर

सर्वे क्र./ हिस्सा क्र. २२१/१.१, १३१/१

या जागेत नियोजित बांधकामास बांधकाम प्रारंभपत्र

मिळवणेबाबत.

संदर्भ :- १) आपत्ता दि.१५/१०/२०१३ या अर्ज.

२) ये.स.सम वसुधिकाती नागरी संकल्प हा या जागेवरील १०(३), १२(५) ची व पूर्वन पत्रक नोंदवली बांधकामी इमारती बांधकामाबाबत विकसनाकरने रु.३००/- या रीत्या वेगवेगळी दिलेली तरतुदी.

३) सी इन्स्ट्रुक्शन्स कंपनी प्रा.लि. यांचे पत्र क्र. ईजाप/१९८, दि.२९/०३/१०, ईजाप/३४३, दि.०४/०२/११, ईजाप/५३०, दि.२९/०९/२०१२ अन्वये महाराज राजाला.

४) या बांधकामाचे पत्र क्र. मि.भा./मनपा/नं./३५३८/२०१०-११, दि.२९/०९/२०११ अन्वये बांधकाम पत्रधारणी.

-: बांधकाम प्रारंभपत्र :- (सुधारित नकाशे घेऊन)

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ४४, ४५ अन्वये व मुंबई प्रांतीय महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २५३ ते २६९ विकास कार्य करण्यासाठी / बांधकाम प्रारंभपत्र मिळवण्यासाठी आपण विनंती केले नुसार मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील भौजे - घोडखंदर मि.स.नं./सर्वे क्र./हिस्सा क्र. २२१/१.१, १३१/१ या जागेतील रेखांकन, इमारतीचे बांधकाम नकाशांस खालील अटी व शर्तीचे अनुपालन आपण करणार होण्याच्या अधीन राहून ही घेऊरी देण्यात येत आहे.

१) सदर भूखंडाचा वापर फक्त बांधकाम नकाशात दर्शविलेल्या गृहवास - वाणिज्य वाचारासाठीच करण्याचा आहे.

२) सदरच्या बांधकाम परवानगीने आपण आपल्या इच्छित नकाशाच्या जागेवर कोणतेही बांधकाम करता येणार नाही.



मंजूर नकाशाप्रमाणे जागेवर प्रत्यक्ष मोजणी करून घेण्याची आहे व त्याची महसुला निव्विनाश भूमि अभिलेख छाने वॉनी प्रमाणात केलेली नकाशाची प्रत वा कार्यालयाच्या अभिलेखाची दोन प्रतीमध्ये घाटविण्याची आहे व त्यास मंजूरी घेणे आवश्यक आहे.

- ४) मंजूर नकाशाची जबाबदारी महानगरपालिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय करता येणार नाही. तसेच मंजूर रेखांकनातील इमारती विकसित करण्यासाठी इतर/दुस-या विकासकाने अधिकार दिल्यास / विकसनासाठी प्रतिकूल केल्यास दुस्य / दुस-या विकासकाने मंजूर बांधकाम नकाशे व घट्टे क्षेत्राचे व परवानगीत वगूट अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यास/पालन न केल्यास वा सर्व कृतीस मूळ विकासक व वास्तुविशारद जबाबदार राहिल.
- ५) वा जागेच्या आजूबाजूला जे पूर्वीचे नकाशे मंजूर झाले आहेत त्याचे रस्से हे मंजूर नकाशातील रस्त्याची प्रत्यक्ष मोजणीचे व मिमांकनाचे घट्टी सुसंगत जुळणे आवश्यक आहे. तसेच वा जागेवरील प्रस्तावीत होणा-या बांधकामास रस्से सोपविलेले ठेवणे व सार्वजनिक वापरासाठी खुले ठेवण्याची जबाबदारी विकासक/वास्तुविशारद / धारक यांची राहिल. रस्त्याबाबत व वापराबाबत आपली / धारकाची कोणतीही हरकत असणार नाही.
- ६) जागीरी जमीन धारकाला १९७६ चे तरतुदीना व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम च्या तरतुदीस लागूवाही प्रकारची बांध घेतत कामा नये व वा वॉनी कायद्यान्वये चारीत झालेल्या व घट्टे घट्टेवेली होणा-या सर्व आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विकासक व वास्तुविशारद इतर धारक यांची राहिल.
- ७) रेखांकनात /बांधकाम नकाशात इमारतीचे संपूर्ण दर्शविण्यात / प्रस्तावित करण्यात आलेली साधारणक अंतराची जागा ही सार्वजनिक असून महानगरपालिकेच्या मालकीची राहिल व वा जागेच्या वापर सार्वजनिक रस्त्यासाठी /रस्ता वळीकरणासाठी करण्यात येईल. याबाबत अर्जदार व विकासक व इतर धारकांचा कोणताही कायदेशीर हक्क असणार नाही.
- ८) घाटविणी हक्काबाबतचा वाद उत्पन्न झाल्यास त्यास अर्जदार, विकासक, वास्तुविशारद, धारक व संबंधित व्यक्ती जबाबदार राहिलेल. तसेच उरीत जागेस पोच मार्ग उपलब्ध असल्याची व जागेच्या वही जागेवर प्रत्यक्षपणे जुळविण्याची जबाबदारी अर्जदार, विकासक, वास्तुविशारद यांची राहिल. यामध्ये तफावत निर्माण झाल्यास सुधारीत मंजूरी घेणे आवश्यक आहे.
- ९) मंजूर रेखांकनातील रस्से, ड्रेनेज, गटारे व खुली जागा (अर.जी.) अर्जदाराने / विकासकाने महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे पूर्ण करून सुविधा सार्वजनिक वापरासाठी कायम स्वामी खुली ठेवणे बांधकामारक राहिल.
- १०) मंजूर रेखांकनातील इमारतीचे नियमावलीनुसार जोत्याचे प्रमाणावर घालून केल्याशिवाय उर्वरीत बांधकाम करण्यात येऊ नये.
- ११) इमारतीस उदकादन, अग्निशासक तरतूद, पाकवाची जमिनीवरील व इमारतीवरील अशा दोन टाक्या, दोन इलेक्ट्रिक पंपसेटसह तरतूद केलेली असली पाहिजे.
- १२) महानगरपालिका आपणांस बांधकामासाठी व विण्यासाठी व इतर कारणासाठी पाणी पुरवठा करण्याची हमी घेत नाही. याबाबतची सर्व जबाबदारी विकासक/धारक यांची राहिल. तसेच सांडपाण्याची सोच व मेलविसरजेनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी विकासकाची/ धारकाची राहिल.



- १३) अर्जदाराने व.न., दि.न., योजे, महानगरपालिका मंजूरी, विल्डरचे नांव, जाति, पत्ते व नाव, अक्षुब्ध मंजूरी व इतर मंजूरीचा तपशील दर्शविणारा फलक प्रत्यक्ष जाणवू लागण्यात आल्यानंतरच इतर विकास कायदा मूल्यात करणे बंधनकारक राहिले तसेच सर्व मंजूरीचे मूळ कागदपत्र न्यायणीभांडी/निरिजणाभांडी जागेवर सर्व काळासाठी उपलब्ध राहणे ही वास्तुविज्ञान व विकासक यांची मंयुक्त जबाबदारी आहे. असे कागदपत्रे जागेवर प्राप्त व झाल्यास तातडीने काम बंद करण्यात येईल.
- १४) मंजूर रेखांकनातील इमारतीचे बांधकाम करण्यापूर्वी मातीची चाचणी (Soil Test) घेऊन व बांधकामाची जागा भूकंप प्रथम क्षेत्राचे अनुषंगाने सर्व तांत्रिक बाबी विचारात घेऊन (Specifically earthquake of highest intensity in seismic zone should be considered) आर.सी.सी. डिझाईन तयार करून संबंधीत सक्षम अधिका-यांची मंजूरी घेणे, तसेच इमारतीचे आयुष्यकाल, जापर, बांधकाम यानु साहित्याचा दर्जा व गुणवत्ता व अग्नि क्षमता व्यवस्था यामाबत वैज्ञानिक विल्डींग कोड प्रमाणे तत्तुटी करून कार्यान्वीत करणे तसेच बांधकाम यानु असतोना तांत्रिक व अंतर्गत कार्यावाही पूर्ण करून त्याची पालन करण्याची जबाबदारी अर्जदार, विकासक, स्ट्रक्चरल अभियंता, वास्तुविज्ञान, बांधकाम पर्यवेक्षक, धारक मंयुक्तपणे राहिले.
- १५) रेखांकनातील जागेत विद्यमान झाडे असल्यास तोडण्यासाठी महानगरपालिकेची व इतर विभागांची पूर्व मंजूरी प्राप्त करणे बंधनकारक आहे. तसेच कुल्या जागेत वृक्षारोपण करण्यात यावे.
- १६) मंजूर बांधकाम नकाशे व जागेवरील बांधकाम कामधे तक्रारत असल्यास नियमावलीनुसार त्वरीत सुधारित बांधकाम नकाशांना मंजूरी घेणे बंधनकारक आहे. अन्यथा हे बांधकाम मंजूर विकास नियंत्रण नियमावलीनुसार अनधिकृत ठरले तबानुसार उच्च अनधिकृत बांधकाम तोडण्याची कार्यवाही करण्यात येईल.
- १७) बांधकाम साहित्य रम्यावर व कार्बोनिक् डिझाईन ठेवता येणार नाही. यामाबतचे उल्लंघन झाल्यास महानगरपालिकेकडून आपत्ताविलय देण्याक कार्यवाही करण्यात येईल.
- १८) इमारतीचे बांधकामाबाबत व पूर्णत्वाबाबत नियमावलीतील बाब क्र.३३ व ३६ ची बरटे कोरपणे अंमलबजावणी करण्याची मंयुक्त जबाबदारी विकासक, वास्तुविज्ञान, स्ट्रक्चरल अभियंता, बांधकाम पर्यवेक्षक व धारक यांची राहिले.
- १९) महानगरपालिकेने मंजूर केलेले बांधकाम नकाशे व बांधकाम प्रारंभ पत्र रह करण्याची कार्यवाही खालील बाबतीत करण्यात येईल व मुंबई प्रतीक महानगरपालिका अधिनियम १९७९ व महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या तरतुदीनुसार संबंधितविलय विहित कार्यवाही करण्यात येईल.
 - १) मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे बांधकाम व केव्हास.
 - २) मंजूर बांधकाम नकाशे व प्रारंभ पत्रातील नमुद सर्व अटी व शर्तीचे पालन होत असल्याचे निदर्शनास आल्यास.
 - ३) प्रस्तावित जागेचे जाधरत महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ व इतर अधिनियमांचे प्रस्तावाखालील जागेच्या जाधरत बदल होत असल्यास अथवा जाधरत बदल करण्याचे निर्वाहित केव्हास.
 - ४) महानगरपालिकेकडे सादर केलेल्या प्रस्तावत चुकीची वारिती व विधी पाहण्यात आलेली कागदपत्रे सादर केव्हास व प्रस्तावाच्या अनुषंगाने महानगरपालिकेची विजाभूत केव्हाचे निदर्शनास आल्यास व अधिनियमाचे अंमल २५८ अन्वये कार्यवाही करण्यात येईल.



- २०) प्रस्तावीत इमारतीमध्ये तळमजल्यावर स्टिफ्ट (Salt) प्रस्तावीत केले असल्यास स्टिफ्टची उंची मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे ठेवण्यात यावी व या जागेचा बापर वाहनतळासाठीच करण्यात यावा.
- २१) मंजूर विकास योजनात विकास योजना रकमाने / रक्कम नोंदीकरणाने बांधीत इतना क्षेत्र २५३.४१ चौ.मी. महानगरपालिकेकडे हस्तांतर केले असल्याने व ह्या हस्तांतर केलेल्या जागेच्या मोबदल्यात आपणांस अतिरिक्त चट्टी क्षेत्राचा लाभ/ मंजूरी देण्यात आली असल्याने सदरचे क्षेत्र कायमस्वरुपी घुले, मोकळे, अनिच्छमगाविरहीत ठेवण्याची जबाबदारी विकासकाची राहिल, तसेच या जागेचा मालकी हक्क इतरांकडे कोणत्याही परिस्थितीत व फेड्याही वर्ग करता येणार नाही, तसेच या क्षेत्राचा इतरांकडून मोबदला आपणांस इतर संबंधितास व धारकास विचारता येणार नाही.
- २२) मंजूर बांधकाम नकाशातील २५.० चौ. फीटा जास्त उंचीचे इमारतीचे अग्निप्रमाण व्यवस्थेबाबत सक्षम अधिका-याचे 'ना हरकत प्रमाणपत्र' सादर करणे बंधनकारक आहे.
- २३) मंजूर रेखांकनाच्या जागात विद्यमान इमारत तोडण्याचे प्रस्तावीत केले असल्यास विद्यमान बांधकामक्षेत्र महानगरपालिकेकडून प्रमाणीत करून घेतल्यानंतर विद्यमान इमारत तोडून नवीन बांधकामास प्रारंभ करणे बंधनकारक आहे.
- २४) प्रस्तावातील इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर निष्ठाप्रमाणे पूर्ण झालेल्या इमारतीस प्रथम बापर परवाना प्राप्त करून घेणे व तदनंतरच इमारतीचा बापरासाठी बापर करणे अनिवार्य आहे. महानगरपालिकेकडून बापर परवाना न घेतले इमारतीचा बापर घेतु असल्याचे निदर्शनास आल्यास वास्तुविहारद, विकासक व धारक यांच्यावर व्याप्तता कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
- २५) पुनर्विकसात / नव्याने पुर्ण होण-या इमारतीमध्ये विद्यमान रहिवासांना सामावून घेण्याची कायदेशीर जबाबदारी वास्तुविहारद, विकासक व धारक यांची राहिल, याबाबतची सर्व कायदेशीर पूर्णता (विकासकाने रहिवासांसोबत करावयाचा करारनामा व इतर बाबी) विकासकाने / धारकाने करणे बंधनकारक राहिल.
- २६) या मंजूरीची मुदत दि _____ पासून दि _____ पर्यंत राहिल. तदनंतर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे तरतुदीनुसार विहित कालावधीसाठी नुतनोकरणा करण्यात येईल अन्यथा सदरची मंजूरी कायदेशीररीत्या आयीआच रद्द होईल.
- २७) सदरच्या आवेगालील नमुद अटी व शर्तीचे पालन करण्याची जबाबदारी अर्जदार, वास्तुविहारद, विकासक, अधिकार पत्रधारक, बांधकामपर्यवेसक स्टुड्यारल अधिपती व धारक यांची राहिल.
- २८) सदर जागेच्या मासकीबाबत व न्यायालयात दावा प्रलंबीत नसल्याबाबत आपण प्रतिज्ञापत्र दि.२८/०८/२०१२ रोजी दिलेले आहे. याबाबत कोणतीही विमंगली आढळून आल्यास दिलेली परवानगी रद्द करण्यात येईल.



২৭) মসুদী পত্র নং _____ বি. _____ অফিসে
 /মহানগরপালিকা মসুদ ইচ্ছাকৃতভাবে প্রসারিতিকৈল হওয়াবশিষ্টে কাঁচকাটন স্থানীয়সংস্থানে মসুদীসহ
 স্মারকসহ কার্যক্রমিত করনে বন্দনকারক রহিল.

অ.ক্র.	ইমারতীসহ নাম/প্রকার	মতামত	তল + মজল	প্রসারিতিকৈল হেত্র ঘৌ.মৌ.
১	এল-১ অ	১ ১	তল - ১ পাট তল - ৫	১৪৫.৩২ ১০৫.৩৩
সকুলা				২৫০.৬৫ ঘৌ.মৌ.

- ১০) মসুদীসহ পত্র নং বি.খা.স্মা.স/৯/১৫১০/১০১০-১১, বি.১২/১১/১১১১
 অফিসে ইচ্ছাকৃত ভাবে মসুদী রহিত রাখা হলে বন্দ.
- ১১) স্মারক রেজিষ্টার হাউসটিংসহী কার্যক্রম করনে সঠিক অধিদপ্তর কার্যক্রম করনে ব
 অধিদপ্তর বিভাগসহীল নসরকত রাখলা সার করনে অসমতান বন্দনকারক রহিল.
- ১২) প্রসারিতিকৈল ইমারতীসহী মৌসুদে রাখলাসহী অসি মসুদীসহ ১০০ মিটার বা অধিক মৌ অসি
 মসুদী মসুদী মসুদী কার্যক্রম (স্মারক রেজিষ্টার বিডিং সিস্টেম) অসমতান কার্যক্রম করনে
 ব নসরকত মসুদীসহী কার্যক্রম বিভাগসহীল নসরকত রাখলা সার করনে অসমতান
 বন্দনকারক রহিল.
- ১৩) মৌসুদে রাখলাসহী সূত্র প্রতিকারসহীল নসরকত রাখলা সার করনে বন্দনকারক রহিল.
- ১৪) মৌসুদে রাখলাসহী অধিদপ্তর বিভাগসহীল স্মারক রাখলাসহীল অসি মসুদীসহী
 সূত্র কার্যক্রম অসি নসরকত রাখলা সার করনে বন্দনকারক রহিল.
- ১৫) বি. বিসি/অধিকা, স্মারক রাখলাসহী অসি মসুদীসহী অসি মসুদীসহী অসি মসুদীসহী
 কার্যক্রম বন্দনকারক রহিল.
- ১৬) মসুদী নসরকত রাখলাসহী অসি মসুদীসহী অসি মসুদীসহী অসি মসুদীসহী
 ১৪৫.৩২ ঘৌ.মৌ. হেত্রসহীল কার্যক্রম ব নসরকত রাখলাসহী অসি মসুদীসহী
 মসুদী নসরকত রাখলাসহী অসি মসুদীসহী অসি মসুদীসহী অসি মসুদীসহী
- ১৭) মহানগরপালিকৈল ইচ্ছাকৃতভাবে প্রসারিতিকৈল হওয়াবশিষ্টে কাঁচকাটন স্থানীয়সংস্থানে
 মসুদীসহী কার্যক্রম ব নসরকত রাখলাসহী অসি মসুদীসহী অসি মসুদীসহী
 অসি মসুদীসহী অসি মসুদীসহী অসি মসুদীসহী অসি মসুদীসহী
- ১৮) মহানগরপালিকৈল ইচ্ছাকৃতভাবে প্রসারিতিকৈল হওয়াবশিষ্টে কাঁচকাটন স্থানীয়সংস্থানে
 মসুদীসহী কার্যক্রম ব নসরকত রাখলাসহী অসি মসুদীসহী অসি মসুদীসহী
 অসি মসুদীসহী অসি মসুদীসহী অসি মসুদীসহী অসি মসুদীসহী

স্মারক/স্ম/১২১১/২০১১/১২

১২/১২/২০১১

স্মারক
 মিসা ভারতীসহীল

- ১০ - মসুদীসহীল ব সূত্র কার্যক্রম
- ১) অসি মসুদীসহীল
- ২) অসি মসুদীসহীল
- ৩) অসি মসুদীসহীল
- ৪) অসি মসুদীসহীল

मा.जिल्हाधिकारी यांचेकडून अकृषिक आदेश प्राप्त करणेसाठी नाईरकृत दाखला

मिरा भाईंदर महानगरपालिका

मुख्य कार्यालय, इंग्रजी शिवाजी महालाज मार्ग,

भाईंदर (प.) मा.जिल्हा जमी- ४०१ १०१

ज.क्र.मिभा/सनवा/नर/ ३२१२/२०११ - १७

दिनांक- ०२/१२/२०११

प्रति,

समीप/अणुसंशोध - श्री. जॉन बाबयोन शिवाजी व रेजिमेंट, सीव्ही स्टेडन मधुकांत कार्यालय

अधिकार पत्रकारक - सीव्ही स्टेडन मधुकांत कार्यालय

इला- वाम्बुजिवाड - पोस्ट अलिश डीव्ही जवा

विषय: मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रीय मीने - पॉइंडर

सर्वे क्र./ दिक्का क्र. २२१/३, १०१/१६

वा अर्जा निवेदित बांधकाम कारभारासाठी अर्जा अकृषिक आदेश

प्राप्त करणेसाठी मा. जिल्हाधिकारी यांना मदत करणेसाठी

नाईरकृत दाखला दिक्का पत्र

संदर्भ- १. अणुसंशोध वि.१५/१०/१०१३ वा अर्ज,

२. मी.संशोध प्रधिकारी यांनी संपुष्टात आले पावेकडून १०(३), १०(५) ची व
पुरत घटक पोतनेची कार्यवाही प्रारंभी लागूपावता दिक्काक्रमांक ३,३००/-
या सीमा मीनेवर दिलेले आदेश.

माहिती,

विषयवित्त प्रकरणी मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रीय मीने - पॉइंडर सर्वे क्र./दिक्का क्र.
२२१/३, १०१/१६, मीने अर्जा अकृषिक बांधकामे प्राप्त करणेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयकडे मदत करणेसाठी
महाकांत जालीन अर्जा अलिश राहून पोतरी मीनेवर येत आहे.

१) विषयवित्त अर्जा मा.जिल्हाधिकारी यांच्याकडून अकृषिक परवानगी प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र
प्रदेशिक व महानगरपालिका अधिनियम १९६६ चे कलम ४४ मूकान व मुंबई शहरी महानगरपालिका अधिनियम १९६९ चे
कलम १५३, १५४ (अध्याय १२ मधु) दिवित मनुष्यात बांधकाम कारभारासाठी अर्ज करणेसाठी व बांधकाम कारभारा प्राप्त
कारण्याची जबाबदारी अणुसंशोध राहिल, मदत मदतका दाखल्याची मुदत एक वर्षेसाठी आहे. मदत मदतका दाखल्याकडे
आधी अर्जात बांधकामाची अणुसंशोध बांधकाम कराता येतात मदी, अणुसंशोध बांधकाम क्षेत्रात मदतची बांधकाम अणुसंशोध
राहून दिवित कार्यवाही करण्यात येत, तसेच बांधकाम कारभाराची दिवितपुरवठा करणेसाठी महानगरपालिकेकडे
मदतकात अणुसंशोध पोतरी आणतात बांधकामाक राहिल.

२) बांधकाम कारभाराची अणुसंशोध विषयक अर्जा अलिश, अर्जा पोतनेकडून अणुसंशोध मीनेवर मदत मदत
कारणात बांधकामाक राहिल.

३) मदत अणुसंशोध बांधकामात व महानगरपालिका दाखल अणुसंशोध बांधकामात अणुसंशोध अणुसंशोध
वि.३०/१०/१०१३ पोतरी दिलेले आहे. बांधकाम कारभारी मीनेवर अणुसंशोध अणुसंशोध मीनेवर पत्रकारणी रद्द करण्यात येत


आयुक्त

मिरा भाईंदर महानगरपालिका

नम - मीनेवर व पुरतने कार्यवाहीसाठी

१) मा. अणुसंशोध जिल्हाधिकारी व अणुसंशोध अणुसंशोध, अणुसंशोध

अणुसंशोध अणुसंशोध, अणुसंशोध अणुसंशोध अणुसंशोध, अणुसंशोध

२) अणुसंशोध अणुसंशोध

अणुसंशोध अणुसंशोध

